

CO: MBD: 2021-22:58

24th May, 2021

National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, Plot No.C/1, 'G' Block Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai-400 051	B S E Ltd. Corporate Relationship Deptt Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai 400001
SCRIP CODE: CENTRALBK	SCRIP CODE:532885

Dear Sir/Madam,

Sub: Press Clippings of Notice of Meeting of Board of Directors

Please refer to our letter no. CO: MBD: 2021-22:55 dated 20th May, 2021 submitting thereby that meeting of the Board of Directors of the Bank will be held on Friday, 28th May, 2021, *inter alia*, to consider and take on record audited standalone and consolidated financial results of the Bank for the fourth quarter / financial year ended 31st March, 2021.

Further to above, we have published Notice of meeting of Board of Directors, in following newspapers on May 22, 2021:

Particulars	Newspaper	Language	Editions
Meeting of the Board of Directors of the Bank to be held on Friday, 28 th May, 2021, <i>inter alia</i> , to consider and take on record audited standalone and consolidated financial results of the Bank for the fourth quarter / financial year ended 31 st March, 2021.	Business Standard	English	All
	Business Standard	Hindi	All
	Tarun Bharat	Marathi	Mumbai

A copy of clippings published in Mumbai Edition of abovesaid newspapers are enclosed herewith.

Please take the above on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For CENTRAL BANK OF INDIA


ANAND KUMAR DAS
DEPUTY GENERAL MANAGER /
COMPANY SECRETARY



Hindalco's Q4 profit trebles to 1,928 crore

Company's net debt-to-Ebitda at levels before Aleris buy

ADITI DIVKAR
Mumbai, 21 May

Hindalco Industries, the country's leading aluminium producer, reported a higher-than-expected consolidated net profit of ₹1,928 crore in the March quarter, up 189 per cent year-on-year (YoY), on the back of increased revenue.

The company had reported a bottom line of 669.9 crore in the corresponding period last year. The company's reported bottom line for the FY21 March quarter was strong, despite increased tax expenses of a total ₹1,309, almost double the figure last year.

The Aditya Birla Group firm's top line for the period under review stood at ₹40,507 crore, up 38 per cent from the same period last year, with Novelis (including Aleris) contributing the highest among segment contributors.



ON THE RISE
Share price (%)



Aluminium revenue stood at ₹3,699 crore in the March quarter, marginally up from the same period last year.

Meanwhile, the company's consolidated Ebitda stood at ₹5,597 crore, up 3 per cent on a YoY basis and 73 per cent sequentially.

Alongside, its aluminium India business' Ebitda was at an all-time high at ₹1,610 crore, up 54 per cent YoY.

Globally, Novelis' adjusted Ebitda at \$505 million was an all-time high, up 32 per cent YoY on the back of higher organic volumes, favourable metal benefits, and a \$60-million Ebitda contribution from the acquired Aleris business.

In FY21, the company's gross debt declined by ₹18,187 crore, while net debt fell by ₹14,883 crore as of March 31, 2021, from its peak on June 30, 2020.

"Our record Q4 results have strengthened our balance sheet even further, absorbing the Aleris acquisition and restoring consolidated net debt-to-Ebitda ratio to pre-acquisition levels. The Aleris business continues to positively impact the overall top line and Ebitda," said Satish Pal, managing director of Hindalco Industries.

The company's consolidated net debt/Ebitda significantly improved to 2.59x as of March 31, 2021 versus the peak of 3.83x as of June 30, 2020.

JSW Steel net profit jumps 18x to ₹4,198 crore, top line rises 51%

ADITI DIVKAR
Mumbai, 21 May

Sajan Jindal-led JSW Steel reported a ₹4,198-crore consolidated net profit in the March quarter against a meagre ₹231 crore clocked in the corresponding period last year.

The company's top line in the period under review stood at ₹26,456 crore, up 51 per cent from the same period last year, and lent support to the bottom line.

The company's saleable steel sales during the quarter were up 11 per cent year-on-year (YoY) at 4.66 mt.



Higher sales volumes (up 10 per cent YoY), higher value-added steel volumes (up 37 per cent YoY), and an increase in net sales realisation (up 39 per cent YoY) pushed the top line.

Global recovery also helped exports pick up in the period under review for domestic operations, which went up 21 per cent YoY against a 10 per cent jump in the preceding quarter.

According to Bloomberg estimates, the company's net sales were seen at ₹26,009 crore in the quarter gone by, while net profit was expected

downs, said the company.

The company's operating Ebitda stood at ₹8,021 crore on a standalone basis, up 149 per cent from the same period last year, with an Ebitda margin of 32.9 per cent, led by enhanced spreads, favourable product mix, and continued upward trend in steel prices.

The firm's consolidated net gearing (net debt/equity) stood at 1.14x at the end of the quarter (vs 1.48x at the end of Q4FY20) and net debt/Ebitda stood at 2.6x (vs 4.50x at the end of Q4FY20).

South Indian Bank posts ₹7 cr net profit in Q4

SUBRATA PANDA
Mumbai, 21 May

South Indian Bank has reported a net profit of ₹6.79 crore in the March quarter of FY21 against a loss of ₹143.69 crore in the year-ago period. The net profit of the lender stood at ₹61.91 crore against ₹104.59 crore of the previous financial year.

Murali Ramakrishnan, managing director and chief executive of South Indian Bank, said the lower quarterly profit was mainly on the account of credit cost on the fresh slippages during the fourth quarter. This resulted in additional stress in the economy due to Covid pandemic.

The bank reported a net interest income of ₹561 crore, down 6 per cent year-on-year (YoY) and while total income fell 4 per cent YoY to ₹951 crore. Provisions and contingency of the lender dropped 43 per cent to ₹412 crore in Q4FY21 compared to the same period last year.

Asset quality of the lender worsened YoY as gross non-performing assets (GNPAs) moved up by 2 per cent to 6.98 per cent but sequentially it was down by 30 basis points.

Net NPAs moved up by 137 bps YoY to 4.71 per cent at the end of the March quarter but sequentially it was up by 50 bps.

"The bank has been able to meet the targeted levels of recovery/upgrades which have helped in containing the GNPA level despite higher slippages numbers during the year on account of the Covid pandemic scenario. The provision coverage ratio of the bank has improved to 88.73 per cent from 84.22 per cent YoY," said Ramakrishnan.

The bank was able to meet the targeted levels of recovery/upgrades which have helped in containing the GNPA level despite higher slippages numbers during the year on account of the Covid pandemic scenario. The provision coverage ratio of the bank has improved to 88.73 per cent from 84.22 per cent YoY," said Ramakrishnan.

EXIM Bank FY21 net up 105%

The Export Import Bank of India (EXIM Bank) posted a 104.8 per cent rise in net profit at ₹25.4 crore in the financial year ended March 2021 (FY21) against ₹124 crore in the year-ago period. The loan book expanded by 4.43 per cent to ₹1.03 trillion in March 2021.

BS REPORTER

Second wave: Cairn India seeks force majeure extension

JYOTI MUKUL
New Delhi, 21 May

With oil and gas exploration activities taking a hit because of Covid-19, Cairn India has sought another year's relaxation on its open acreage licence policy (OALP) blocks under a force majeure clause in line with what public sector undertakings got last year.

Oil and Natural Gas Corporation, Cairn India, and Oil India had invoked force majeure in April 2020 for new exploration blocks, where they have petroleum exploration licences and were required to carry out a committed work programme (CWP) under a contract with the government.


This allowed the companies to legally approach the government to allow moratorium and extend the period defined for the CWP. Cairn India got only a year's relaxation, which expired in February.

One of the reasons the force majeure was invoked because after the initial gestation period, necessary for obtaining various approvals and clearances, the ground work could not be undertaken.

Though initially oil and gas production was included as an essential service, which meant operators could work during the lockdown, new exploration was not included. "This was a huge challenge for the industry. Once the Petroleum Exploration Licence (PEL) is obtained, the operator is contractually obligated to carry out the committed work programme, which means the operator has to complete a certain amount of work to meet the contractual terms and conditions," said a person close to the development.

While operators continued wherever it was feasible after the initial lockdown period, the remaining areas saw slowing of activities. Cairn India has 53 OALP and discovered small blocks, the highest. It invoked force majeure in 38 blocks in April 2020 and included six more later. These blocks are in Assam, Arunachal Pradesh, Mizoram, Tripura, Gujarat, Maharashtra, and Andhra Pradesh.

Eight blocks in the Krishna-Godavari, Cauvery, Vaipley, and Mahanadi basins were excluded as PEL in these blocks was still awaited. The blocks that were allowed a moratorium, however, had some ongoing works like desktop studies. In some of the blocks, on-ground activity was also commenced, but the pace was slow because of the Covid challenges.



One of the reasons the force majeure was invoked because after the initial gestation period, necessary for obtaining various approvals and clearances, the ground work could not be undertaken

HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED
CIN: L28290IN2019PLC058236
Regd. Office: 2nd Floor, 23, Naraina, New Delhi-110028
Office: 1st Floor, 23, Naraina, New Delhi-110028

NOTICE

A Meeting of Board of Directors of the Company will be held on Saturday, the 29th May, 2021 to consider inter alia, the Audited Financial Results of the Company for the Quarter / Year ended 31st March 2021 among other subjects.

For HIGH ENERGY BATTERIES (INDIA) LIMITED
S.V. RAJU
Place: Chennai, Date: 18.05.2021
Company Secretary

Central Bank of India
Head Office: Financial Management and Accounts Dept., Laxmanagar, 1501, Shivajinagar, Pune-05, Tel: 020-25614332, 25614333

Request for Proposal for Appointment of Merchant Banker/Book Running Lead Manager(s) for Bank's Qualified Institutional Placement (QIP) for raising equity share capital.

Bank of Maharashtra - Financial Management & Accounts Department - Head Office, 'Lokmanya', 1501, Shivajinagar, Pune-411005 invites sealed tenders from eligible Service providers for Appointment of Merchant Banker(s)/Book Running Lead Manager(s) for Bank's Qualified Institutional Placement (QIP) for raising equity share capital.

The detailed information, eligibility norms and tender document is available from 21/05/2021 to 07/06/2021 at the bank's website www.bankofmaharashtra.in.

The last date for submission of tender is 07/06/2021 upto 15.00 Hrs.

Place: Pune, Date: 21/05/2021

Sd/-
ANAND KUMAR DAS
DEPUTY GENERAL MANAGER/
COMPANY SECRETARY

Place: Mumbai, Date: 20/05/2021

CELEBRITY FASHIONS LIMITED
Regd. & Corp. Office: SDF-1V & C3, 3rd Main Road, MZFZ-SEZ, Tambaram, Chennai - 600 045.
Email: investor@celebrityfashions.com, Website@celebrityfashions.com
Phone No: 044-4343 2200/2300; Fax No: 044-4343 2128
CIN: L17121TN1986PLC01565

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2021
(Rs. In Crores)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from operations	89.78	74.54	230.77	225.50
2	Net Profit/(Loss) for the period before Tax and Exceptional Items	1.59	(0.10)	(5.77)	1.20
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional Items)	1.59	(0.10)	(5.77)	1.84
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)	1.59	(0.10)	(5.77)	1.84
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1.23	(0.55)	(6.83)	15.93
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	41.77	41.77	41.77	41.77
7	Reserves (including Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet			(44.15)	(38.10)
8	Exempted Per Share (of Rs. 10/- each)				
	(a) Reserves and (b) Exempted Share Capital				
1	Basic (Rs.)	0.26	0.11	11.28	3.34
2	Diluted (Rs.)				

Note:
a) The above is an extract of the detailed format of Standalone Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results is available on the website of the Stock Exchange and on www.celebrityfashions.com and www.bseindia.com and also on the Company's website www.celebrityfashions.com.
b) The above audited results for the quarter and year ended 31st March 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21st May 2021.
c) The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) 38 "Intangible Financial Assets" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Regulations, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2019.
d) The Company operates exclusively in the segment of garments. This is in the context of Indian Accounting Standard 108 (Ind AS 108) "Clearing Settlements" issued by ICAI.

For and on behalf of the Board
Celebrity Fashions Limited
Sd/-
Vidhyuth Rajasingh
Managing Director
CIN: 7578471

Rane (MADRAS) LIMITED
CIN: L65953TN2004PLC052856
Regd. Office: 'MATHIRI', 132, Cathedral Road, Chennai - 600 086
www.ranegroup.com

Extract of Standalone and Consolidated Annual Financial Results for the Quarter ended and Year ended March 31, 2021
(Rs. in Lakhs except per share basis)

S. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		Audited (refer note 5)	Audited (refer note 5)	Audited	Audited	Audited (refer note 5)	Audited (refer note 5)	Audited	Audited
31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from Operations	37,835.14	24,920.18	114,714.70	105,056.74	41,719.33	28,576.07	126,739.29	118,055.62
2	Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional Items	1,942.53	315.87	1,746.59	1,121.87	(1,211.97)	(1,566.25)	(5,547.08)	(2,665.22)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(5,407.52)	(3,441.67)	(4,503.46)	(1,121.87)	(1,762.65)	(1,566.25)	(5,547.08)	(2,665.22)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(5,564.52)	(3,409.90)	(4,508.66)	(986.82)	(1,217.37)	(1,731.08)	(6,113.68)	(2,798.12)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(5,628.51)	(3,775.76)	(4,765.49)	893.56	1,456.59	1,255.39	(6,996.92)	(3,302.78)
6	Equity Share Capital	1,456.53	1,255.38	1,456.53	1,197.32	1,456.53	1,255.39	1,197.32	1,197.32
7	Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year			29,372.32	28,837.93			16,733.42	17,131.49
8	Exempted Per Share (of Rs. 10/- each)								
	(a) Basic (Rs.)	(38.89)	(29.30)	(34.80)	8.76	(10.10)	(14.37)	(41.97)	(23.37)
	(b) Diluted (Rs.)	(38.89)	(29.36)	(34.86)	8.76	(10.10)	(14.37)	(41.97)	(23.30)

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements), 2015. The full format of the Standalone and Consolidated audited Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the company's website www.ranegroup.com.

Note:
1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 21, 2021.
2. During the year ended March 31, 2021, the Company/Group has assessed the carrying value of its investments in a subsidiary and considered the fair value changes thereon resulting in an carrying value impairment aggregating to Rs. 6,250.05 Lakhs being known as an exceptional item for the quarter and year ended March 31, 2021. In order to carry out the above assessment, projections of future cash flows of the operating stand-down subsidiary based on the most recent long-term forecasts, including selling price as well as volumes are estimated over the next five years. The estimation of sales volumes is based on management's assessment of probability of securing the new business in the future, adverse business impact and uncertainties arising due to COVID-19 pandemic to the extent known. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as in the date of approval of these financial results depending on the circumstances that may evolve in the future.
3. During the quarter ended March 31, 2021, the Company has received Rs. 25 crores from Rane Holdings Limited as warrant exercise price towards conversion of the outstanding 11,61,440 warrants issued on preferential basis and has allotted equivalent equity shares of Rs. 10 each fully paid up on January 07, 2021. Consequently, the issued and paid up capital stands increased by 11,61,440 equity shares of Rs. 10/- each fully paid up.
4. The Company also received Rs. 15 crores from Rane Holdings Limited as warrant subscription price for 25,49,936 warrants convertible into equity shares of Rs. 10/- each which were issued and allotted on preferential basis on January 27, 2021. Of the 49,936 warrants, 8,49,778 warrants were converted and on conversion the Company received Rs. 15 crores. 10/- share holdings issued as warrant exercise price towards such conversion and have allotted equivalent equity shares of Rs. 10/- each fully paid up.
5. The standalone and consolidated annual financial results have been audited by the statutory auditors of the company. The financial results of line of the subsidiaries are audited by the respective statutory auditor. The standalone and consolidated annual financial results of the Group for the quarter and year ended March 31, 2021 were audited by the previous auditors of the Company.
6. The figures for the quarter ended March 31, 2021 and March 31, 2020 as reported in these financial results are the balancing figures after audited figures in respect of the full financial year and the positions audited year-to-date figures up to the end of the last quarter of the relevant financial year.
7. COVID-19 pandemic has rapidly spread throughout the world, including India. Governments have taken significant measures to curb the spread of the virus including imposing mandatory lockdowns and restrictions on activities. Consequently, the Group's manufacturing, customer and offices had to be closed down/operate under restrictions for a period of time during the year. These measures have an impact on various relating to commodity prices, supply chain materials, customer demand, personnel available for work and for being available for various other activities etc. The financial results may also be affected due to the impact of the pandemic on the carrying amount of assets (net of impairment losses). The Group, as the date of approval of these financial results, has used internal and external sources of information and based on current estimates expects that the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Group's financial results may differ from that estimated as in the date of approval of these financial results depending on the circumstances that may evolve in the future. The Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions.
8. The Company elected to exercise the option of reduced income-tax rate permitted under section 115BBA of Income Tax Act 1961, as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, provision for income tax for the year ended March 31, 2021 has been recognized and deferred tax assets are re-measured, basis the rate prescribed in the said section. The full impact of this change has been recognized in the statement of profit and loss for the quarter and year ended March 31, 2021.
9. The Company's operations for the quarter ended June 30, 2020 were suspended for part of the quarter on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbreak of COVID-19 pandemic. The results for the year ended March 31, 2021 are, therefore, not comparable with the year ended March 31, 2020.
For Rane (MADRAS) Limited
L Ganesh
Chennai

INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED
Regd Office: No.208, Velachery Tambaram Road, Narayanaapuram, Pallikarai, Chennai - 600 100.
Website: www.indianterrain.com; Email: info@indianterrain.com
Phone No: 044-4333 0900/0901/0902/0903/0904/0905/0906/0907/0908/0909/0910
CIN: L18101TN2009PLC9739011

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2021
(Rs. In Crores)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
1	Total Income from operations	9.67	2.31	32.35	30.38
2	Net Profit/(Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items	3.69	(27.13)	(54.25)	(11.50)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3.69	(27.13)	(54.25)	(11.50)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	26.80	(16.67)	(30.75)	(10.34)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	26.96	(18.58)	(30.72)	(10.34)
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	8.22	7.59	8.22	7.59
7	Reserves (including Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet			167.54	(69.53)
8	Exempted Per Share (of Rs. 20/- each)				
	(a) Basic (Rs.)	6.57	(4.97)	(7.96)	(2.72)
	(b) Diluted (Rs.)	6.52	(4.92)	(7.96)	(2.72)

Note:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange and on the website of the Company www.indianterrain.com and on the website of the India Intercontinental Private Equity (IPE) www.ipe.com.
2. The above audited results for the quarter and year ended 31st March 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21st May 2021.
3. The Company operates exclusively in the segment of apparel and accessories. Consequently there is no requirement of disclosure in the context of Indian Accounting Standards - 109 (Ind AS 109) "Derivatives"
4. The Company has issued 20,200 "Order" relating to employee benefits during employment and post-employment benefits have been notified in the Official Gazette on 29th September 2020. The effective date has not been notified and rule will be framed. The Company will assess and record this impact of the Cost after its effective.
For and on behalf of the Board
Indian Terrain Fashions Limited
Sd/-
Charanjiv Narasimhan
Managing Director & CEO
Date : 21st May 2021



आणखी ३ 'कोविड' रुग्णालयांची तरतूद

रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे. कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे.

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे. कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे.

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे. कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे.

'आरटीडी' प्रतिपूर्ती शुल्क कपात : 'मेस्टा'चा न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : आरटीडी व दुर्लभ धातूंच्या वस्तूंची विक्री करणेसाठी शासनाच्या वतीने स्थापन केलेले 'आरटीडी' कर्नाटकातून प्रतिपूर्ती शुल्क कपात करणेबाबत न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 'मेस्टा' या कंपनीने आरटीडी वस्तूंची विक्री करणेसाठी शासनाच्या वतीने स्थापन केलेले 'आरटीडी' कर्नाटकातून प्रतिपूर्ती शुल्क कपात करणेबाबत न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा ठोकले कुलूप

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे. या ठोकले कुलूपामध्ये शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे. या ठोकले कुलूपामध्ये शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये आज पाणीबाणी

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे. या ठोकले कुलूपामध्ये शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

थोडक्यात उड्डाणपूल बंद, वाहतूक मार्गामध्ये बदल

नाशिक : के. के. पाणवती उड्डाणपूल नव्या उड्डाणपूलामध्ये बंद करण्यात आले आहे. या ठोकले कुलूपामध्ये शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 'लॉकडाऊन' २३ मेनंतर शिथिल : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांची दक्षिण-मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांची दक्षिण-मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे.

लसीकरण केंद्राची मागणी

नाशिक : प्रमाणित २४ आणि २५ मधील नागरिकांच्या लसीकरण केंद्राची मागणी करण्यात आली आहे.

सातपूर विलगीकरण कक्षातील बांधांती सकारात्मक मानसिकता

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : कोरोना संकटातून महाराष्ट्रातून उदरगत साधण्याचे ध्येय राखत आणखी ३ कोविड रुग्णालयांची तरतूद रथाखीन रुग्णालय २, ७५९ कोटीचे अंदाजपत्रक महासभेकडे रवाना केले आहे.

व्यवसाय डिजिटल होण्यासाठी मोफत मंचाची निर्मिती

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

प्रदीप पेशकार यांचा पुढाकार

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

'संबकेश्वर देवस्थान ट्रस्ट'च्या माध्यमातून १ कोटीचा 'ऑक्सिजन' प्रकल्प

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.

धर्मादाय अडिकायांचा पुढाकार

नाशिक, दि. २१ (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या कार्यालयांच्या ठोकले कुलूप करण्यात आले आहे.




Table with 5 columns: Sr. No., Name, Date, Amount, and Remarks. It lists financial transactions related to the Dharmadaya project.

